

HAZOORMULTIPROJECTSLIMITED

CIN: L99999MH1992PLC269813

Date: April 14, 2024

To,
Listing Compliance Department
BSE Limited
Phirozee Jeejeebhoy
Towers, Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001

Scrip ID/Code: HAZOOR/532467

<u>Sub: Newspaper Publication regarding Notice of the Extra Ordinary General Meeting (EGM) of the Company, E-Voting Information, Cut-Off Date</u>

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulation 30 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of the newspaper advertisement published on April 14, 2024 in the Mumbai Lakshadeep and Financial Express, regarding completion of dispatch of the notice of the Extra Ordinary General Meeting (EGM) of Company to be held on Tuesday, May 07, 2024 at 1:00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM"), e-Voting information and other information.

We request you to kindly take the above on record and bring to the notice of all concerned.

Thanking You, Yours faithfully,

for Hazoor Multi Projects Limited

Swaminath Chhotelal Jaiswar Company Secretary & Compliance Officer

NEW NORMS LIKELY AFTER ELECTIONS: IBBI MEMBER

Discussion paper soon on cross-border insolvency

'Following cautious approach', group insolvency regime too on the cards

PRIYANSH VERMA New Delhi, April 13

THE GOVERNMENT IS trying to develop a framework on cross-border insolvency with a "cautious approach", and is simultaneously working on the group-insolvency framework as well, said Sudhaker Shukla, member, Insolvency and Bankruptcy Board of India (IBBI) on Saturday.

Shukla mentioned that the ministry of corporate affairs shall issue discussion papers on the two frameworks soon, and the new norms would likely come into effect post elections.

He was speaking at an event organised by Indian Institute of Insolvency Professionals of ICAI.

Shukla also mentioned that record-high resolutions under the Insolvency and Bankruptcy Code (IBC), totalling 269 in FY24, as against 189 in FY23, was possible due to speedy disposal of cases done by the National Company Law Tribunal (NCLT).

On March 8, FE had reported that the government has drawn up a plan to introduce cross-border and group insolvency norms simultaneously through amendments to the Insolvency and Bankruptcy Code (IBC), shortly after polls.

"The ministry of corporate affairs has made representations in this regard to the Cabinet. With its approval,

ONTHETABLE



Currently, IBC has no instrument to restructure firms involving cross-border jurisdictions

■The government has drawn up a plan to introduce crossborder and group insolvency norms simultaneously

■Focus on out-of-the court settlements and providing latest technological platforms to insolvency professionals (IPs)

SUDHAKER SHUKLA, MEMBER, INSOLVENCY AND BANKRUPTCY BOARD OF INDIA (IBBI)



"CORPORATE AFFAIRS MINISTRY SHALL ISSUE DISCUSSION PAPERS ON THE TWO FRAMEWORKS (GROUP INSOLVENCY AND CROSS-BORDER INSOLVENCY) SOON, AND THE NEW NORMS WOULD LIKELY COME INTO EFFECT POST POLLS"

the IBC Bill is likely to be a corporate group and tabled in Parliament by the

assumes The new cross-border office," an offiinsolvency norms cial had told FE last month. will be based on

UNCITRAL Model Law

on Cross-Border focussing on Insolvency (MLCBI) out-of-the court settlements and providing latest technological platforms to

The govern-

insolvency professionals (IPs) for better management of cases, thereby enhancing effectiveness of the insolvency processes, including cross-border and group insolvency, said Shukla.

Group insolvency refers to clubbing the assets and liabilities of all companies in

undertaking resolution pronew government shortly after ceedings, before dealing with each firm.

> Cross-border insolvency, on the other hand, helps in dealing with a situation when the insolvent debtor has assets and cred-

itors in multiple countries. At the same event, former chairperson of NCLAT Justice Mukhopadhaya underscored the importance of a robust cross-border insolvency framework in India and highlighted the need to make a feasible balance

between the Indian and for-

trial and warehousing sector

to \$58.9 million in the Janu-

ary-March period from

institutional investments

during the quarter with \$299

million, followed by Delhi-

accounted for around 74% of

the total investments received

out to be the most active

investor during the quarter

with over \$300 million worth

of investments across the

asset classes and geographies,

sector is expected to garner

increased investments in the

"The Indian real estate

NCR at \$110 million.

in the current quarter.

Vestian said.

Bengaluru dominated the

Both cities together

Edelweiss Capital turned

\$215.8 million a year ago.

eign jurisdictions.

SII, Univercells collaborate for cancer care

GEETA NAIR Pune, April 13

"We will have to respect

"The dominance should be

Currently, the IBC has no

instrument to restructure

firms involving cross-border

jurisdictions, and in the

absence of a legislative

framework, the cases involv-

ing resolution of groups and

any cross-border elements

are decided by the National

Company Law Tribunal on an

new cross-border insolvency

norms will be based on UNCI-

TRAL Model Law on Cross-

lighted the plight of opera-

tional creditors under the

current resolution mecha-

nism of the IBC, and empha-

sised that the new cross-bor-

der insolvency framework

needs to address this con-

tional creditors are getting

pittance from the resolution

plan. Whether we can offer

the same treatment to for-

eign operational creditors,

that could be big overseas

According to the latest

IBBI newsletter, the amount

distributed to OCs under liq-

uidation stands at a mere

0.8% of the total amount

ferent in cases of corporate

process (cases that haven't

slipped into liquidation), but

the data are not publicly

The share is not very dif-

resolution

industries?," he said.

insolvency

available.

Place: Mumbai

Date: April 13, 2024

"Currently, the opera-

tentious issue.

Mukhopadhaya also high-

Border Insolvency (MLCBI).

According to sources, the

ad-hoc basis.

the law of other countries, but

it does not mean superseding

of our law in our jurisdiction,"

said Mukhopadhaya.

our law.

SERUM INSTITUTE OF India (SII) is collaborating with Univercells to bring affordable personalised oncology to the masses.

SANDIP DAS

as tur and urad.

statement.

New Delhi, April 13

THE GOVERNMENT ON Satur-

Myanmar to use the Rupee-

well as services, the state-

ment said it would reduce

costs associated with the cur-

rency conversions and elimi-

nate complexities related to

exchange rates by eliminat-

ing the need for multiple cur-

mar on January 26, 2024 had

released guidelines for pay-

ment procedures under SRVA

into a MoU with Myanmar for

the import of 0.25 million

tonne (MT) of urad and 0.1

MT of tur per annum, respec-

tively, till 2025 through pri-

tary Nidhi Khare discussed

the issues around pulses

imports from Myanmar with

Consumer affairs secre-

vate trade.

In 2021, India entered

through PNB and UAB bank.

The Central Bank of Myan-

rency conversions.

Univercells is a Belgian biotech company working on increasing accessibility to personalised cancer care.


"At present, personalised care options such as novel cancer vaccines and specialised immunotherapies are accessible to a few patients only. These new therapies, developed using genetic material extracted from the patient's tumors, are timeconsuming and expensive. Besides, due to strict regula-

tory limitations on the sequence, transfer, and manufacturing of genetic material, these treatments are only available in a handful of countries," the company said.

This collaboration between SII and Univercells would address these challenges and look at capturing a proportion of the global cancer care market.

This collaboration with Univercells would strengthen the accessibility of cancer care therapies, which may be a boon for cancer treatment worldwide, especially in the LMICs, said Dr Umesh Shaligram, executive director, R&D, SII.

"Relapse rates for many cancers are very high, especially for patients who are diagnosed at a later stage. To address this, we are developing unique point-of-care cancer treatment using mRNA in combination with our Recombinant BCG (VPM1002)," Dr Shaligram said. The technology can cut months off the time to create a personalised therapeutic without compromising quality, José Castillo, CTO and co-founder of Univercells said.



in the wake of revised exchange rates and stocks held by importers in Myanmar, according to an official statement.

Meanwhile, the govern-

Simplified payment system for pulses' import from Myanmar

ment earlier in the week had said that traders, importers, millers and stocks would have to declare the stocks of these items from April 15.

It suspects a substantial quantity of imported pulses is lying in customs warehouses.

The states and union territories have also been asked to enforce weekly stock disclosure by all stockholding entities and verify the stocks declared by them. The department of con-

sumer affairs has also warned that anyone found to be indulging in forward trade of the Indian Mission in Yangon pulses would be dealt with Sudan and Malawi.

CENTRAL RAILWAY

Chief Administrative Officer (Const.), Central Railway, 6th floor, New Administrative

Building, D. N. Road, CSMT, Mumbai - 400 001, for and on behalf of President of India

invites Open tenders through e-tendering on IREPS website (e-tender portal). www.ireps.gov.in (In Two Packet System), from reputed Contractors for the following

work: Name of work: Balance of Earthwork, Minor bridges, RUB, Side drain,

Retaining wall in Koregaon to Targaon section from Km 156/500 to Km 176/500 and

Side drain, retaining wall, pitching, steps etc. miscellaneous works from Satara to

Miraj section in connection with Pune-Miraj Double Line Project. (TWO PACKET

SYSTEM). Tender Value: Rs. 61,03,34,182.19; Bid Security: Rs. 32,01,700.00;

Cost of Tender Form: Not Applicable (As per Clause No.3 at Page 4 of GCC APRIL

2022); Validity of offer: 90 days from the date of opening of Tender. Completion

period: 6 (Six) Months including monsoon; Availability of Tender documents:

Available on the website www.ireps.gov.in. Date & Time of Submission & Opening

of Tenders: The e-tenders duly completed in all respects, along with the requisite

documents, should be uploaded electronically on the abovementioned website, up to

11.00 hrs. on 06.05.2024. The tender (Technical Bid only) will be opened online on the

same day after 11.00 hrs. Joint Venture Firm: Joint Venture (JV) firms will be allowed

to participate in this tender. Important Note to Tenderers: a) The tendering will be

solely through e-tendering only. All intending tenderers need to first register with

IREPS website www.ireps.gov.in. b) Prospective tenderer/s are advised that before

submitting their offer electronically, they should refer to the Tender details regarding

terms and conditions, eligibility criteria, etc. c) Tender documents & corrigendum

issued from time to time are available on the website mentioned above. Changes, if

any, would be posted on this website at least 15 days in advance of opening of tender

and may be seen on this website. For any additional information/clarification contact

either on the above address or Dy. Chief Engineer(C)/Satara, Office of the Deputy

Chief Engineer (Construction), Satara, Behind Satara Railway Station, Kshetra Mauli,

e-Tender (OPEN TENDER) Notice No. CAOC-03-2024 Dated 10.04.2024

Download UTS APP for tickets

SUMUKA AGRO

(Formerly known as Superb Papers Limited

Opp. NKGSB Bank, Kandivali (West), Mumbai-400067

Contact No. +91 98860 00679, E-mail: sumukaagro@gmail.com

Notice is hereby given pursuant to Sections 110 and 108 of the Companies Act, 2013 ("the Act") read

with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation

44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015 ("Listing Regulations") including any statutory modification(s) or re-enactment(s)

hereof for the time being in force, Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circulars No. 14/202

dated 8th April 2020, 17/2020 dated 13th April 2020, 22/2020 dated 15th June 2020, 33/202

dated 28th September 2020, 39/2020 dated 31st December 2020, 10/2021 dated 23rd June 2021

20/2021 dated 8th December 2021 and 3/2022 dated 5th May 2022 (collectively referred to as "MCA

Circulars"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Compan

Secretaries of India and subject to other applicable laws and regulations, for seeking approval of the

members of the Company to the resolutions appended below, proposed to be passed through Postal

Ballot ("Postal Ballot") by way of voting through electronic means ("remote e-voting").

UNDER SECTION 186 OF THE COMPANIES ACT, 2013

Satara - 415003. (Field Unit). on any working day between 10.00 hours to 17.30 hrs.

firmly as per various provi sions of the Essential Commodities Act.

The retail inflation in pulses declined marginally to 17.71% in March from 18.9% in February, 2024 while arhar variety of pulses reported a price rise of 33.54%.

Inflation in pulses has been in the double digits for the past many months. The government has been

taking several steps to improve domestic supplies through liberalise imports. In 2023, India imported

2.98 MT of pulses – 1.51 MT (lentil), 0.77 MT (tur or pigeon pea) and 0.59 MT (urad or black gram) mostly from Australia, Canada, Myanmar, Mozambique, Tanzania,

Foreign funds shy away from real estate; investment falls 55% in Jan-March: Vestian

PRESS TRUST OF INDIA New Delhi, April 13

INSTITUTIONAL INVEST-**MENTS IN** real estate declined 55% annually in January-March this year to \$552 million as cautious foreign investors stayed away, pumping in only \$11 million, according to Vestian.

The real estate sector had attracted \$1,238.3 million (\$1.23 billion) in the January-March period of 2023 calendar year, as per the report, which was released on Saturday.

The latest data by global property consultant Vestian showed that the institutional inflow from foreign funds in the country's real estate plunged 99% to just \$11 million in the first quarter of 2024 from \$791.4 million in the year-ago period.

pumped in \$541.1 million in the Indian real estate in January-March 2025, up 21% from \$446.9 million in the year-ago period.

investors

after it was deleted

in January: Welspun

Domestic

Vestian CEO Shrinivas Rao, said, "Domestic investors are bullish about India's decreased 73% in the indus-

PRESS TRUST OF INDIA

TEXTILE FIRM WELSPUN Liv-

ing on Saturday clarified that

it has recovered and restored

all the data shortly after it was

deleted by some miscreants

In the clarification issued

a day after the filing of the

first information report with

the city police, the company

said the dashboard data

residing on the Power BI plat-

form was deleted, but within

a short time, it was recovered

and restored by the company

data and reports are safe and

secure. There is no loss of any

"...all underlying company

Mumbai, April 13

in January this year.

via backups.



growth story, and continue to pour in investments in the real estate sector.

On the other hand, foreign investors are cautious due to global macroeconomic uncertainty and geopolitical tensions." Commercial assets (office, retail, co-working, and hospitality projects) garnered the highest investments of \$231.6 million in the March quarter, as against \$484.8 million in the year-ago period.

Institutional investments in residential assets

Investments significantly

coming months on the back of a strengthened economic scenario and robust demand," Rao said on the investments outlook. CLASSIFIEDS

fell 33% to \$225 million from \$337.7 million.

PERSONAL THANKS GIVING Data restored shortly

HOLY Spirit Thou who makes me See Everything and Shows me the way to Reach My Ideals, you who gives me the Divine Gift to forgive and forget the Wrongs that is done unto me and who is in all instances of my life with me I in this short Dialogue want to thank you for everything and confirm once more that I do not want to be Separated from you, no matter how great the, material desire may be I want to Be with you and my loved ones in your perpetual glory forever Amen – ZDS

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express IF Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers of Publications. We therefore recommen that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in

HAZOOR MULTI PROJECTS LIMITED Regd. Off.: C-45, 4th Floor, plot-210, C Wing, Mittal Tower, Barrister Rajanai Patel Marg

E-mail: hmpl.india@gmail.com /info@hazoormultiproject.com, NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING (EGM) AND REMOTE E-VOTING

NOTICE is hereby given that the Extra Ordinary General Meeting ("EGM") of Members of Hazoor Multi Projects Limited will be held on Tuesday, May 07, 2024 at 01:00 p.m. through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses, as set out in the Notice convening EGM. The Company has dispatched the Notice convening EGM, through electronic mode on April 13, 2024 to the members whose email addresses are registered with the Company and/or Depositories in accordance with the various Circular issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India. The Notice convening the EGM are available on the web-site of the Company at www.hazoormultiproject.com and on the website of Central Depository

Remote E-Voting and Voting during the EGM The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all resolutions as set out in the Notice of EGM. Additionally, the

Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com.

Company is providing the facility of voting through e-voting system during the EGM ("e-voting") Detailed procedure for remote e-voting/e-voting is provided in the Notice of the EGM. Pursuant to the provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companie Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions as set forth in the Notice convening the EGM using e-voting facility

The Company has fixed Tuesday, April 30, 2024 as the cut-off date for ascertaining the names of the shareholders holding shares either in physical form or in dematerialised form, who will be entitled to cast their votes electronically in respect of businesses to be transacted as per the Notice of EGM and to attend the EGM. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capita of the Company as on Tuesday, April 30, 2024 ("cut-off date").

The remote e-voting period commences on Saturday, May 04, 2024 at 9.00 a.m. and will end on Monday, May 06, 2024 at 5.00 p.m. During this period, the Members may cas their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by CDSL thereafter Those Members, who shall be present in the EGM through VC/OAVM facility and had no cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the EGM

The Members who have cast their votes by remote e-voting prior to the EGM may also attend participate in the EGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again. The Board has appointed Mr. Ranjit Binod Kejriwal, Practicing Company Secretary as scrutinizer to scrutinize the voting entire e-voting process in a fair and transparent manner Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as on the cut-off date; may obtain the login ID and password by sending a request to helpdesk.evoting@cdslindia.com. However, If he/she is already registered with CDSL fo remote e-voting, he/she can use his/her existing User ID and password for casting the votes. In case of any queries pertaining to EGM or e-voting, members may refer to the Frequentl Asked Questions ("FAQs") and the e-voting manual available at www.evotingindia.com under help section or contact at helpdesk.evoting@cdslindia.com or contact a toll free no. 1800 22 55 33.

For Hazoor Multi Projects Limited

Pawankumar Nathmal Mallawa **Executive Director** DIN: 01538111

PUBLIC NOTICE

This is to inform through public notice that the original share certificates issued by HINDUSTAN UNILEVER LIMITED, MUMBAI in the name of MALVIKA SONI JOINTLY WITH SHAKUNTALA SONI have been lost somewhere. There were 500 shares having Folio No. HLL2949098, Certificate No. 5270426 No. Distinctive 1154766321 to 1154766820.

CENTRAL RAILWAY PROVISION OF LIGHTING

Dy.Chief Electrical Engineer (Const.) Dadar, Near Tilak Bridge, Opposite to Platform No.5 of Western Railway, Dadar (West) Mumbai - 400 028 on behalf of the online through web-site from reputed contractors for the following work: Name of work: Provision of lighting arrangement with DG Set between CSMT-Masjid for NI working on CSMT-KYN Section for 15 days. Approx. cost: Total Cost of work ₹ 66,52,910/- (Rupees Sixty Six Lakh Fifty Two Thousand Nine Hundred Ten only) Earnest money: ₹ 1,33,100/- (Rupees One Lakh Thirty Three Thousand One Hundred Only) or as guided by the web site ireps.gov.in Completion period: 15 (Fifteen) days including monsoon. Cost of Tender Forms: NIL; Validity of Offer: 60 (Sixty) days; Website: Tender Notice & Tender document can be accessed from Website ireps.gov.in Date & Time of submission: on 02/05/2024 up to 15:00 hours; Date & Time of tender opening: on 02/05/2024 after 15:15 hours. Note: Prospective tenderers are advised that before tendering their offers electronically, they should refer to the CRIS web site ireps.gov.in for tender details regarding terms & conditions, eligibility criteria, mode of submission of cost of EMD & Tendered document etc. Open Tender Notice No. LCF/DR/NI-

CSMT/466/2024/02, Dated 10.04.2024 Download UTS APP for tickets 20

DEMAND

NOTICE

n compliance with the above-mentioned provisions and MCA Circular, the electronic copies of Posta

TO INCREASE IN THE LIMITS OF INTER CORPORATE LOANS/ GUARANTEE ETC

Ballot Notice ("Notice") along with the Explanatory Statement has been sent on Saturday, April 13. 2024, to those Members whose names appeared in Register of Members/ List of Beneficial Owners naintained by the Company RTA/Depositories respectively as at close of business hours on Friday, April 12, 2024, (the Cut-off date") and whose e-mail IDs are registered with the Company RTA/ Depositories. In accordance with the above-mentioned Circulars, members can vote only through remote e-voting process. This notice is available on the Company's website at www.sumukaagro.com,website of the Stock Exchange viz. BSE Limited at www.bseindia.com respectively and on the website of the National Securities Depository Limited ("NSDL") at evoting@nsdl.co.in Instructions for remote e-voting in compliance with the provisions of sections 108, 110 of the Act read with the Rules and regulation 44 of the Listing Regulations, the Company has provided the facility to the Members to exercise their votes electronically through remote e-voting only on the evoting platform provided by NSDL. The detailed procedure for casting of votes through remote e-voting has

Members whose names appeared in the Register of Members/ List of Beneficiary Owner as on the cut-off date i.e. Friday, April 12, 2024, are eligible to vote on the resolutions set out in the Notice through remote e-voting only. The voting rights shall be reckoned on the paid-up equity shares registered in the name of the Members as on that date. Members are requested to provide their assent or dissent through remote e-voting only. A person who is not a member as on the cut-off date should treat the Notice for information purpose only.

The remote e-voting period shall commence on Sunday, April 14, 2024 (9:00 a.m. IST) and end on Monday, May 13, 2024 (5:00 p.m. IST). Members may cast their vote electronically during the aforesaid period. The remote e-voting module shall be disabled at 5:00 p.m. IST on Monday, May 13, 2024, and remote e-voting shall not be allowed beyond the same. During this period, Members of the Company holding shares either in physical from or in dematerialized form, may cast their vote by remote e-voting. Once the vote is cast on the resolution, the Members will not be allowed to change it subsequently or cast the vote again.

Members who have not registered their email ID are requested to register the same in the following

 a) Members holding shares in physical mode and who have not registered/updated their email ID with the Company are requested to register/ Update their email ID with Purva Sharegistry (India) Pvt. Ltd on busicomp@vsnl.com /support@purvashare.com

b) Members holding shares in dematerialized mode are requested to register/ Update their email ID with the relevant Depositories participants with whom they maintain their demat account(s).

CS Vanshree Shah, Practicing Company Secretary (FCS: 12775 COP: 19429) has been appointed

as Scrutinizer for conducting the Postal Ballot, through remote e-voting process, in a fair and transparent manner. The result of remote e-voting will be announced on or before May 14, 2024. These results will also be displayed along with Scrutinizer's report hosted on website of the Company (www.sumukaagro.com) and on the website of Stock Exchange BSE limited at www.bseindia.com and website of the NSDL (evoting@nsdl.co.in). In case of any query relating to e-voting, Members may refer Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to (Ms. Soni Singh, Assistance Manager) at evoting@nsdl.co.in. Members are requested to carefully read all the notes set out in the Notice and in particular manner of casting vote through remote e-voting.

Place: Mumbai

Date: 14-04-2024

For Sumuka Agro Industries Limited

Paresh Thakker (Managing Director) (DIN: 07336390)

By Order of the Board

data," a statement said. A case was registered against unidentified persons financialexp.epap.in



at NM Joshi Marg Police after data of the company was allegedly deleted, with unauthorised entry to the systems in January this year.

The incident, in which confidential data, daily operation reports and the firm's dashboard, residing in the Power BI platform, were wiped out, is alleged to have happened between 8 pm and 8:50 pm on January 17 this year, the police had said.

0070896245-1

any manner whatsoever.

RELIANCE COMMERCIAL FINANCE LTD. MUHTUA Registered Office: The Ruby, 11th Floor, North-West Wing, Plot No. 29, Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai 400 028 T +91 22 6838 8100/F +91 22 6838 8360, E-mail: rcfl.secretarial@relianceada.com,

Website: www.reliancemonev.co.in Customer Service: T +91 22 4741 5800 / E-mail: customercare@reliancecommercialfinance.com Whereas the borrowers/co-borrowers/guarantors/mortgagors mentioned hereunder had availed the financial assistance from Authum Investment & Infrastructure Limited We state that despite having availed the financial assistance, the borrowers/ guarantors/ mortgagors have committed various defaults in repayment of interest and principal amounts as per due dates. The account has been classified as Non Performing Asset on the respective dates mentioned hereunder, in the books of RCFL in accordance with the directives relating to asset classification issued by the National Housing Bank, consequent to the Authorized Officer of Reliance Commercial Finance Ltd. under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 & in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices on respective dates mentioned herein below under Section 13(2) of SARFAESI Act, 2002 calling upon the following borrowers /guarantors /mortgagors to repay the amount mentioned in the notices together with further interest at the contractual rate on the amount mentioned in the notices and incidental expenses, cost, charges etc until the date of payment within 60 days from the date of receipt of notices.

The notices issued to them on their last known addresses have returned un-served and as such they are hereby informed by way of public notice same. Loan No. / Name Of The Borrower / Address | Co-Borrower and NPA Date Of Outstanding Loan Amount

No.		Guarantor Name Director Name	DATE	Demand Notice	Amount		
1.	RHHTDEL000020819 RHHTDEL000020820 RLHLDEL000225521 RLHLDEL000225522 RLHLDEL000225623 RLHLDEL000225524 Satish Mehta, Flat No. 09 3rd Floor Empire Guide Co-Op Hsg. Society Ltd. Malabar Hill 16 L.d. Ruparel Marg Mumbai Maharashtra-400006		16-08- 2023 27-12- 2020	31-01- 2024	Rs. 44323626/- (Rupees four crore forty three lakh twenty three thousand six hundred twenty six only)	Rs.43,90,676/- Rs. 43,90,175/- Rs.82,57,820/- Rs.1,18,30,000/- Rs.77,80,800/- Rs.87,52,884/-	
Property Address Of Secured Assets:- All the piece and parcel of property bearing FLAT NO-09, 3RD FLOOR, EMPIRE GUIDE							

APARTMENTS, at The Empire Guide Co-operative Housing society limited, MALABAR HILL 16, L D RUPAREL MARG, MUMBAI MAHARASHTRA-400006 (Hereinafter referred to as "the Schedule Property)" towards loan account no(s). RHHTDEL000020819 RLHLDEL000225522 | RLHLDEL000225623 And "All the piece and parcel of property bearing Flat no. 12 A, Fourth Floor EMPIRE GUIDE APARTMENTS at The Empire Guide Co-operative Housing society limited, MALABAR HILL,16 L.D. RUPAREL MARG, MUMBAI, MAHARASHTRA-400006 (Hereinafter referred to as "the Schedule Property)" towards loan account no(s). RHHTDEL000020820 | RLHLDEL000225521 | RLHLDEL000225524 In the circumstances as aforesaid, the notice is hereby given to the above borrowers, co-borrowers and/ or their guarantors (where ever applicable) to pay the outstanding dues as mentioned above along with future interest and applicable charges

within 60 days from the date of the publication of this notice failing which further steps will be taken after the expiry

of 60 days of the date of this notice against the secured assets including taking possession of the secured assets or

the borrowers and the mortgagors under Section 13(4) of Securitisation and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 and the applicable rules there under. Please note that under Section 13 (13) of the said Act, no Borrower shall, transfer by way of sale, lease or otherwise any of his secured assets referred to in the notice, without prior written consent of the secured creditor.

Dated: 14.04.2024 Place: Mumbai Authorized Officer, Reliance Commercial Finance Ltd.

राज्यातील

विकलांची अद्ययावत

पुणे, दि. १३ ः राज्यातील सर्व वकिलांची सनद आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. वकिलांच्या नावांची सुधारित यादी तयार करून त्यांची नोंदणी करून घेण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा वकील परीषदेकडून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. निवडणुकांवेळी मतदार यादीबाबत होणारा घोळ टाळण्यासाठी, प्रॅक्टीस करीत असलेले व नसलेले वकील शोधण्यासाठी, तसेच वकिलांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचे लाभार्थी निश्चित करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुका पातळीवर असलेल्या बार असोसिएशनला याबाबतच्या मार्गदर्शक सूचना कौन्सिलकडून देण्यात आल्या

करून घेत त्यांची असोसिएशनसाठी नोंदणी करून घेतली जात आहे ३० एप्रिलपर्यंत ही पडताळणी पूर्ण करण्यात येणार आहे. १ जानेवारी १९९० पासून प्रॅक्टीस करीत असलेले आणि पाच वर्षांच्या आतील प्रॅक्टीस असलेले वकील अशा दोन टप्प्यांत कागढपत्रांची पूर्तता केल्यानंतर वकिलांची सदस्य म्हणून नोंदणी केली जात आहे. राज्यात सध्या सुमारे २,४०,००० वकील आहेत. त्यातील वकिलांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम जलदगतीने सूरू आहे.

9

HINDUJA LEYLAND FINANCE

आहेत.त्यानुसार

वकिलांच्या

तपासणी

कागदपत्रांची

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर सूचना

याद्वारे सूचना कळविण्यात येते की मी ब्रुहाणी बिल्डर्सचे भागीदार श्री. सलीम शब्बन खान नत्ता : दुकान क्र. ०६, तळमजला, कुशल डायमंड बिल्डिंग समोर, आर. एन. पी. पार्क, भाईन्दर (पूर्व), ता. जि. ठाणे, महाराष्ट्र – ४०११०५. याखाली लिहिलेल्या अनुसूचीमध्ये नाइन्यर (चून), ता. जि. जेन निर्माण अल्लेखिल्यानुसार जागेचे मालक, यांच्या शीर्षकांनी तपासणी करीत अधिक तपशिलवारपणे उल्लेखिल्यानुसार जागेचे मालक, यांच्या शीर्षकांनी तपासणी करीत आहे. मालक स्पष्ट आणि विक्रीयोग्य शीर्षक आणि सर्व दावे आणि बोज्यापासून मुक्त अस्लेल्या निम्न उल्लेखित जागेवरील त्यांचे हक्क, शीर्षक आणि हितसंबंध विक्री आणि हस्तांतरीत

करण्याकरिता माझ्या एका अशिलासह बोलणी करीत आहे. सदर जागा तिच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात विक्री, अदलाबदल, नियुक्ती, गहाणवट नभार, भेट, न्यास, वारसा, भोगवटा, ताबा, भाडेकरु, लिव्ह ॲन्ड लायसन्स, काळजीवाहृ आधारे. भाडेपडी. उप - भाडेपडी. धारणाधिकार. देखभाल. वहिवाट. कोणत्याही करारपत्रादा जाबार, राजिन्द्रा, जेर्ने नाजिन्द्रा, वार्टाम्वर्या, युदागार, वार्टाम्य, जारावराज स्वरास्या, इंदर हक्क, हस्तांतरण करारनामा, लिखित, मृत्युपत्र, उत्तराधिकार, कोर्टुबिक व्यवस्था / तडजोड, खटला, कायद्याच्या कोणत्याही न्यायालयाचा हुकूम किंवा न्यायालयीन आदेश, प्रलंबित कायदेशीर कार्वाई, कायदेशीर ताबा, कंत्राट / करारपत्रे या मार्ग किंवा अन्यथा कोणत्याही वराज्यसार जारायुः, स्वराज्यसार निर्मात् स्वराज्यस्य कारायस्य जारायस्य कारायस्य कारायस्य कारायस्य कारायस्य कारा स्वराज्यस्य स्वराज्यस्य अपि / किंवा तस्य दावा असणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तीं ना याद्वारे वेनती करण्यात येते की , त्यानी त्याबाबत कागदोपत्री पुराव्यासह लेखी स्वरुपात निम्नस्वाक्षरीकार राजेश मोदी (ॲडव्होकेट) पत्ता : श्रीराम सदन, सेक्टर - १, ऐरोली, नवी मुंबई - ४००७०*८* येथे सदर जाहीर सूचनेच्या प्रसिद्धीपासून ०७ (सात) दिवसांच्या आत सूचित करावे, असे न केल्यास, असा कोणत्याही हिस्सा, हक्क, शीर्षक, लाभ, हितसबंध, नावे, आक्षेप आणि किंवा / मागणी दुलर्क्षित करण्यात येईल आणि सर्व हेतू आणि कारणांकरिता सोडून दिले आणि / किंवा गुडाळून ठेवले किंवा मागे घेतले असे समजण्यात येईल आणि कशाही प्रकारे कोणत्याही पद्धतीने बंधनकारक नसतील आणि माझे अशील व्यवहार पूर्ण करण्याची सुरु करतील.

मालमत्तेची अनुसूची आर. एन. पी. पार्क, भाईन्दर (पूर्व) ता. जि. ठाणे – ४०११०५ येथे स्थित असलेल्या आणि वसलेल्या, ठाणे नोंदणीकरण जिल्यामधील सर्वे क्र. ३८, हिस्सा क्र. १९ (भाग) धारण केलेल्या गाव – खारी, ता. ठाणे, जि. ठाणे येथील जमिनीच्या सर्व खंड आणि तुकड्यांवर उभ्या सैफी पार्क को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. शी संबंधित सैफी पार्क या इमारतीच्या तळमजल्या वरील दुकान / गाला क्र. ०६ धारण केलेल्या ३०० चौरस फूट बिल्ट अप क्षेत्रफळ मोजमाप असलेल्य णिज्य वापराच्या जागेमधील हक्क. शीर्षक आणि हितसंबंध

ठिकाण : मुंबई

सही/- राजेश मोदी (ॲडव्होकेट) दिनाक : १४.०४.२०२४

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई पहिला मजला, सास्मीरा इमारत, सास्मीरा रोड, वरळी, मुंबई- ४०० ०३०.

चौकशीची जाहीर नोटीस एस आर. क्रमांक : GBR/15184/18/23 फेरफार अहवाल/अर्ज कमांक : ACC/X/1947/2024

सार्वजनिक न्यासाचे नाव : AAFIYAT WELFARE TRUST মা**साचा पत्ताः-** C/O ISMAIL ZABIULLAH M KHAN, 10 1st Floor, Plot No 50 hasletwala Building Islampura Street, Golipitha Junction, Girgaon, Mumbai Suburban अर्जदार : ZAKIR DALKHANIYA

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहायक धर्मादाय आयुक्त बृहन्मुंबई विभाग, हे वर नमूद केलेला अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था , अधिनियम, १९५० चे कलमे १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेत:-१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय

जगम रि अ.क्र	मेळकत (वर्णन) तपशील	अंदाजे मूल्य
٩.	रोख	9000/-

(अ) जंगम मिळकतः- रोख रु. १०००/- मात्र (अक्षरी रुपये एक हजार फक्त) स्थावर मिळकत (वर्णन)

अ | जहर किंवा | सी एस किंवा महानगरपालिका | क्षेत्र | मुल्याकन | मदत/कालावधी | अंटाजे किंवा सर्वेक्षण क्र. किंवा स्वरूप । मल्य 1 NIL NIL |NIL| NIL (ब) स्थावर मिळकतः- रोख रु. ०/- मात्र (अक्षरी रुपये फक्त)

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल ऱ्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतींचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे ममजून चौकशी पुरी केली जॉईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील

ही नोटीस माझे सहीनिशी व कार्यालयाचे शिक्क्यानिशी आज दिनांक १०/०४/२०२४ रोजी दिली



सही/-अधिक्षक सार्वजनिक न्यास नों दणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग

THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE, **GREATER MUMBAI REGION, MUMBAI**

Dharamdaya Ayukta Bhavan, 1st floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai- 400030 **PUBLIC NOTICE OF INQUIRY** Change Report No. : ACC-II/ 5019/ 2023 Filed by Mr. Kamal Ranka In the Matter of "Meena Harising Ranka Foundation" PTR NO. E-22311 (Mumbai)

To, All concerned having Interest -

Whereas the trustees of the above trust have filed a Change Report u/s 22 of the M.P.T. Act, 1950 for bringing the below described property on the record of the abovenamed trust and an inquiry is to be made by the Ld. Asst. Charity Commissioner-II, Greater Mumbai Region, Mumbai Viz

1) Whether this property is the property of the trust and could be registered Description of the property:

"All piece of land alongwith temporary structure thereupon on as is where is basis known as plot No.147, Sector - 5 Karanjade Node of 12.5% (Erstwhile Gaothan Expansion Scheme) Scheme containing by easurement 399.62 sq. mtrs. or thereabouts and bounded as follows that is to say:

On or towards the North by: Plot No.146
On or towards the South by: Plot Nos. 148 & 149
On or towards the East by: Prop.9 mtrs., wide road
On or towards the West by: Plot No.125

Consideration Cost: Rs.1,20,00,000/- (Rupees One Crore Twenty Lakhs Only).

This is to call upon you to submit your objections or any evidences if any, at the above office address within 30 days from the date of publication of this notice in written, if not received anything within given period, the inquiry would be completed and necessary orders will be passed. If no objections are received within the stipulated time, then further inquiry would be completed and necessary orders will be passed.

Given under my hand and seal of the Hon'ble Joint Charity Commissioner, Mumbai Region, Mumbai. This 12th day of April, 2024.

Seal

Sd/-Superintendent - J Public Trusts Reg. Office Greater Mumbai Region, Mumbai.

शाखा कार्यालय: ३०१, ३०२, ३०३, ३रा मजला, ओरियन बिझनेस पार्क, घोडबंदर रोड कापूरबावडी ठाणे पश्चिम-४००६०७.

माइया अशिलांच्या वतीने थेथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. राजेश जयंतीलाल शाह व श्रीमती कल्पना राजेश शा स्वर्गीय श्री. जयंतीलाल गंभीरदास शाह यांचे कायदेशीर वारसदार) जे निवासी फ्लॅंट क्र.१५२, क्षेत्रफळ १५०० चौ.फु विभाग, प्लॉट क्र.३३बी. ३३ए या जागेचे विद्यमान मालक आहेत तसेच **रुषभ अपार्टमेंट को –ऑप. हौसिंग सोसायर्ट** िता,पा वितरित प्रमाणपत्रांसह त्यांच्या अधिकाराची भी चीकशी करीत आहे. वर नमुद केलेली मालमता मालकाकहू विक्री करण्यात आली, ज्याकरिता कुटुंबाच्या अन्य सदस्यांनी वर नमुद मालमतेमध्ये मुक्तता करारनामा मार्फत त्यांच शेअर्स मुक्त करण्यासह त्यांची ना-हरकत दिली.

भागप्रमाणपत्र क्र. भागांची संख्या सदस्य नोंद क्र. अनुक्रमांक पासून 0હા 398 र कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत तारण, मालकीहक्क, बक्षीस, भाडेपट्टा, परवाना, वहिवाट, वारसाहक्क, भागीदार

आणि/किंवा अन्य इतर स्वरुपात कोणताही दावा, अधिकार, हक्ष किंवा हित असल्यास त्यांनी खाली नमुद केलेल्य ात्पावर विकलाकड़े सदर सूचनेपासून <mark>चौदा दिवसात (१४)</mark> त्यांच्या दावाबाबत कळवावे. अन्यथा माझ्या अशिलाच्य नावे मक्त केले आहेत असे समजले जाईल. देनांक: १४.०४.२०२४

सचिंदर आर. तिवारी (वकील उच्च न्यायालय दुकान क्र.१७, रुषभे अपार्टमेंट, पारेख स्ट्रीट प्रार्थना समाज, गिरगाव, मुंबई-४००००४

सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, <mark>रिशी आर. मेहरा</mark> हे फ्लॅट क्र.५०१, ५वा मजला, कमला जीसी जॉय, जे बी नगर, अंधेरी (पुर्व), मुंबई, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९ या जागेचे मालक आहेत, यांनी बँकेच्या नावे सदर मालमत्ता तारण करण्यासाठी **आयडीबीआय बँक लि.**कडे अर्ज केला आहे.

येथे नोंद असावी की, **संतोष मेहरा** यांचे २४.०५.२०१६ व **राज कुमार मेहरा** यांचे २२.०९.२०२१ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात श्री. रिशी आर. मेहरा हे कायदेशीर वारसदार आहेत. दिनांक nia ne २n२२ रोजीचे स्थायी पर्यायी निवासस्थानाकरिता नोंद करारनामानसार **मे. कमला होम्स** अंण्ड लाईफस्टाईल्स प्रा.लि., त्यांचे संचालक श्री. द्वारकेश डी. शेठ, विकासक यांचे मार्फत आणि मे. कमला जीसी डेव्हलपर्स, त्यांचे अधिकृत भागीदार श्री. प्रविण सी. जैन व श्री आसिफ मोहम्मद हसेन सिद्दीकी, संयुक्त विकासक, यांचे मार्फत जुने फ्लॅट क्र.७ या ऐवजी नवीन म्लॅट क्र.५०१ देण्याचे मान्य केले. **रिशी आर. मेहरा,** भागधारक आणि **जॉय अपार्टमेंट प्रायव्हे**ट लि., कंपनी. जॉय अपार्टमेंट प्रायव्हेट लि. यांनी श्री. राजकुमार मेहरा यांच्या नावे दिनांक १३.०४.२००७ रोजी दुय्यम भागप्रमाणपत्र क्र.२७ वितरीत केले. पुढे ते दिनांक २५.१०.२०२१ रोजी रिशी आर. मेहता यांच्याकडे हस्तांतर करण्यात आले. दिनांक १३.०४.२००७ रोजी श्री. **राजकुमार मेहरा** यांच्या नावे **जॉय अपार्टमेंट प्रायव्हेट लि.** यांच्याद्वारे दुय्यम भागप्रमाणपः क्र.२८ वितरीत करण्यात आले. पुढे दिनांक २५.१०.२०२१ रोजी **रिशी आर^{े.} मेहरा** यांच्या नावे हस्तांतर करण्यात आले. दिनांक १३.०४.२००७ रोजी **श्री. राजकुमार मेहरा** यांच्या नावे **जॉय** अपार्टमेंट प्रायव्हेट लि. यांच्याद्वारे दुय्यम भागप्रमाणपत्र क्र.२९ वितरीत करण्यात आले. पुढे दिनांक २५.१०.२०२१ रोजी **रिशी आर. मेहरा** यांच्या नावे हस्तांतर करण्यात आले. दिनांक १३.०४.२००७ रोजी **श्री. राजकुमार मेहरा** यांच्या नावे **जॉय अपार्टमेंट प्रायव्हेट लि.** यांच्याद्वारे दय्यम भागप्रमाणपत्र क्र.३० वितरीत करण्यात आले. पुढे दिनांक २५.१०.२०२१४ रोजी रिशी आर. मेहरा यांच्या नावे हस्तांतर करण्यात आले. म्हणून जर कोणा व्यक्तीस सदर प्लॉट/घराबाबत विक्री, अदलाबदल, तारण, अधिभार, बक्षीस, न्यास, वारसाहक, भाडेपट्टा, मालकी हक, वहिवाट, गरवाना, विकास अधिकार, कायदेशीर हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात योग्य दस्तावेजांसह आजच्या ताग्वेपासन **सात दिवसात** खाली नमद केलेल्य गत्त्यावर कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, सदर जागेबाबत कोणताही दावा किंवा मागर्ण अस्तित्वात नाही आणि असल्यास त्याग व स्थगित केले आहे आणि सदर जागेचे अधिकार स्पष्ट व बाजारभाव योग्य आणि सर्व अधिभारापासून मुक्त आहेत असे समजले जाईल.

मुंबई आज दिनांकीत १४ एप्रिल, २०२४

मे. जी.एच. शुक्ला ॲण्ड कं (वकील व नोटरी) कार्यालय क्र.३०, ३रा मजला, इस्लाम इमारत अकबरअलीज मेन्स समोर, व्ही.एन. रोड, फाऊन्टन, मुंबई-४००००१.

सन-पाॅवर मेटालिक्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबई येथे अन्य घाऊक उद्योगात कार्यस्त (इनसॉल्व्हन्सी ऑण्ड बॅंकरएटसी बोर्ड ऑफ इंडिया (इनसॉल्व्हेन्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ चे नियम ३६ए चे उपनियम (१) अन्वये)

१	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव तसेच पॅन/	सन-पॉवर मेटालिक्स प्रायव्हेट लिमिटेड
	सीआयएन/एलएलपी क्र.	सीआयएन: यु५१९०९एमएच२०१४पीटीसी२५२२३६
		पॅनः एएयुसीएस१२५८एच
2	नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ताः	कार्यालय क्र.८१०, टॅडिंक ६९, गोविंद नगर, अंधेरी-कुर्ला रोड, दर्पण टेली एक्सचेंजजवळ, अंधेरी पुर्व, मुंबई शहर, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००९३.
ş	वेबसाईटचे युआरएल	https://spmpl.stelarinsolvency.com/
γ	त्या ठिकाणी असलेल्या स्थायी मालमत्तेचे तपशील	मुंबई
ų	मुख्य उत्पादने/सेवेच्या स्थापित क्षमता	कॉर्पोरेट ऋणकोच्या व्यवस्थापकडून कोणतीही माहिती उपलब्ध नाही
ξ	मागील वित्तीय वर्षात विक्री मुख्य उत्पादने/सेवेचे परिमान व मुल्य	कॉर्पोरेट ऋणकोच्या व्यवस्थापकडून कोणतीही माहिती उपलब्ध नाही
b	कर्मचारी/कामगारांची संख्या	कॉर्पोरेट ऋणकोच्या व्यवस्थापकडून कोणतीही माहिती उपलब्ध नाही
۷	दोन वर्षांचे वित्तीय अहवाल (अनुसुचीसह), धनकोंची यादी, अंतिम उपलब्ध संपुर्ण तपशील युआरएलवर उपलब्ध	तपशिलाकारेता कृपया संपर्क: sunpower.sipl@gmail.com वेबसाईट https://spmpl.stelarinsolvency.com/
٩	सांकेताकाचे कलम २५(२)(एच) अंतर्गत ठराव अर्जदाराकरिता पात्रता उपलब्ध	तपशिलाकारेता कृपया संपर्कः: sunpower.sipl@gmail.com वेबसाईट https://spmpl.stelarinsolvency.com/
१0	स्वारस्याची अभिव्यक्ती स्विकृती अंतिम तारीख	१३ जून, २०२४
११	भावी ठराव अर्जदाराच्या तात्पुरते यादीचे वितरण दिनांक	२३ जून, २०२४
१२	तात्पुरत्या यादीचे उद्दिष्ट सादर करण्याची अंतिम तारीख	२८ जून, २०२४
१३	भावी ठराव अर्जदारांच्या अंतिम यादी वितरणाची तारीख	०८ जुलै, २०२४
१४	माहिती अहवाल, मुल्यांकन अहवाल आणि भावी ठराव अर्जदारास ठराव योजनेकरिता विनंती वितरणाची तारीख	१३ जुलै, २०२४
१५	ठराव योजना सादर करण्याची अंतिम तारीख	१२ ऑगस्ट, २०२४
१६	ईओआय सादर करण्याचे ई-मेल	sunpower.sipl@gmail.com
दिन	iक: १४.०४.२०२४	सही/-
ठिव	जण: मुंबई	श्री. राजन गर्ग, ठराव प्राधिकारी
		/आयपीए-००१/आयपी-पी०२३९७/२०२१-२०२२/१३६२४

स्युट क्र.५, ८वा मजला, २०७, ॲम्बेसी सेन्टर, जमनालाल बजाज मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई, महाराष्ट्र–४०००२१

सार्वजनिक सूचना

मी. श्री. दीपेंद्र बिनोद भीमसारिया (वय ३८ वर्षे) रा. सी / ९०३. आरएनए / एनजी ईसीएलएर्ट मिल्लत नगर, मुंबई असे प्रमाणित करतो की अंबोली पोलीस ठाणे, मुंबई (रजि. नों. क्र. २२३ / २०२४, दि. १३.०३.२०२४) यांना दिलेल्या तक्रारी वरून माझे १) राहत्या | घराचे पझेशन लेटर २ पार्कींग लेटर ३) पार्किंग पेमेंट पावती ४) दि. ०३.०४.२०२३ रोजीची ऍग्रिमेंट पावती या ार्णनाची कागदपत्रे १०.०३.२०२४ रोजी लिंक रोड, फन गल्लीमध्ये गहाळ झालेली आहेत. मी या द्वारे सूचना देत आहे कि, वरील निदर्शित गहाळ --कागदपत्रे कुणाला सापडल्यास कृपया त्यांनी उपरोक्त पत्त्यावर पाठवावीत.

संपर्क: श्री. दीपेंद्र बिनोद भीमसारिया संपर्क क्र. (९८२००६१०१४) दिनांक : १४.०४.२०२४ ठिकाण : मुंबई स्वाक्षरी/-दीपेंद्र बिनोद भीमसारिया

सार्वजनिक सूचना

माझे अशील **श्रीमती. मेरी पिटर डायस** हे रूम नं. २¸ वाली मोहमद मिस्त्री चाळ, वाकोला पाईप लाईन, रॉयल कॉर्नर समोर, सांताक्रूझ (पूर्व) मुंबई -४०० ०५५ चे मालक आहेत आणि संदर . रूम ही त्यांच्या कब्ज्यामध्ये आणि व वहिवाटी मध्ये आहे. (येथून पुढे "सदरची रूम" असे संबोधले जाईल).

माझे अशील पढे असे सांगतात की. माझी अशील यांचा पुतण्या श्री. जॉईल पिटर डायस याने माझ्या अशीलाच्या म्हातारपणाचा आणि अशिक्षित पणांचा फायदा घेऊन आणि फसवणुकीने सदरची रूम च्या संदर्भात खालील दस्तावेज दिंनाक २८.०२.२०२४ रोजी, ती म्हणजे, गिफ्ट डीड, ॲफिडेवीट कम डीक्लरेषण, ताबा पत्र, रेशन ऑफिस ला लेटर, अदानी इलेक्ट्रीसिटी ला लेटर, मृत्युपत्र आणि ञ्लमखत्यारपत्र बनवली.

तरी, सर्व सामान्यांना नोटीस देण्यात येने की ऱ्यांनी सदर रूम च्या संदर्भात श्री. जॉईल पिटर डायस यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचा विक्रीचा करारनामा, ट्रान्स्फर डीड अथवा कोणताही दस्तावेज बनवू नये जेणेकरून सदर रूम च्या संदर्भात नेणांचाही मालकी हक्क निर्माण होईल कारण माझी अशील श्रीमती. मेरी पिटर डायस ही सदर रूम ची मूळ मालक आहे आणि तिने आजतागायत सदर जम कोणालाही विकलेला नाही याची कृपया नोंद ध्यावी

सही/- विकास दिनकर शिंद्रे (वकील) उच्च न्यायालय) - मो. : ९८३३९ ९९५७९ ठिकाण : मुंबई दिनांक : १४/०४/२०२४

HAZOOR MULTI PROJECTS LIMITED

Regd. Off: C-45, 4th Floor, plot-210, C Wing, Mittal Tower, Barrister Rajanai Patel Marg E-mail: hmpl.india@gmail.com /info@hazoormultiproject.com, Website: www.hazoormultiproject.com, Tel: 022-22000525

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING (EGM) AND REMOTE E-VOTING NOTICE is hereby given that the Extra Ordinary General Meeting ("EGM") of Members of Hazoor Multi Projects Limited will be held on Tuesday, May 07, 2024 at 01:00 p.m. through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses, as set out in the Notice convening EGM. The Company has dispatched the Notice convening EGM, through electronic mode on April 13, 2024 to the members whose email addresses are registered with the Company and/or Depositories in accordance with the various Circular issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India. The Notice convening the EGM are available on the web-site of the Company at www.hazoormultiproject.com and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com.

Remote E-Voting and Voting during the EGM The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all resolutions as set out in the Notice of EGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the EGM ("e-voting") Detailed procedure for remote e-voting/e-voting is provided in the Notice of the ÈGM. Pursuant to the provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companie (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions as set forth in the Notice convening the EGM using e-voting facility provided by CDSL.

The Company has fixed Tuesday, April 30, 2024 as the cut-off date for ascertaining the names of the shareholders holding shares either in physical form or in dematerialised form, who will be entitled to cast their votes electronically in respect of businesses to be transacted as per the Notice of EGM and to attend the EGM. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Tuesday, April 30, 2024 ("cut-off date ").

The remote e-voting period commences on Saturday, May 04, 2024 at 9.00 a.m. and will end on Monday, May 06, 2024 at 5.00 p.m. During this period, the Members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by CDSL thereafter. Those Members, who shall be present in the EGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the EGM.

The Members who have cast their votes by remote e-voting prior to the EGM may also attend participate in the EGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again. The Board has appointed Mr. Raniit Binod Keiriwal. Practicing Company Secretary as scrutinizer to scrutinize the voting entire e-voting process in a fair and transparent manner ny person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as on the cut-off date; may obtain the login ID and password by sending a request to nelpdesk.evoting@cdslindia.com. However, If he/she is already registered with CDSL for emote e-voting, he/she can use his/her existing User ID and password for casting the votes. In case of any queries pertaining to EGM or e-voting, members may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and the e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or contact at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33.

For Hazoor Multi Projects Limited

Place : Mumbai Date: April 13, 2024 Pawankumar Nathmal Mallawat Executive Director DIN: 01538111

SBFC

एसबीएफसी फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : यूनिट क्र.१०३, पहिला मजला, सी ॲण्ड बी स्क्वेअर, संगम कॉम्पलेक्स, गाव चकाला, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००५९.

मागणी सूचना

ज्याअर्थी येथे नमूद केलेल्या कर्जदार/सह–कर्जदारांनी **एसबीएफसी फायनान्स लिमिटेड**कडून आर्थिक मदत घेतली होती. आम्ही असे सांगतो की आर्थिक सहाय्याचा नाभ घेतल्यानंतरही, कर्जदार/तारणकर्तांनी देय तारखानुसार व्याज आणि मुद्दल रकमेची परतफेड करण्यात विविध चुका केल्या आहेत. खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) अंतर्गत प्राधिकृत मधिकाऱ्याच्या अनुषंगाने, रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, येथे नमृद केलेल्या संबंधित तारखाना खाते नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून वर्गीकृत केले गेले आहे आणि सेक्युरिटी इंटरेस्ट (ऍनफोर्समेंट) नियम २००२ च्या सहवाचिता नियम १३(१२) सहवाचिता नियम ३ अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या संबंधित तारखांना मागणी सूचना जारी केल्या, खालील कर्जदारांना/तारणकर्तांना सूचनेमध्ये नमूद केलेल्या रकमेवर पढील व्याजासह परतफेड करण्याचे आवाहन करणे आणि आनुषंगिक खर्च. खर्च. शल्क इ. सचना प्राप्त तारखेपासन ६० दिवसांच्या आत देय रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

त्यांना त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यांवर जारी करण्यात आलेल्या सूचना न मिळाल्याने परत आल्या आहेत आणि त्याबदल त्यांना याद्वारे जाहिर सूचनेद्वारे कळविण्यात येत

जाह.			
कर्जदार/ट्रस्टचे नावचे नाव व पत्ता	सूचना दिनांक व एनपीए	कर्ज आणि थकबाकी रक्कम	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन
?. दिलीप शामराव पाटील २. लक्ष्मी दिलीप पाटील एस.क्र.६/५, फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, इमारत क्र.ए. ओम साई रिजेन्सी, कशेली गाव, ठाणे, भिवंडी, महाराष्ट्र-४२१३०२. ट्रस्टचे नाव: एसबीएफसी एचएल ट्रस्ट जून २०१९	सूचना दिनांकः ०६ जानेवारी, २०२४ एनपीए दिनांकः १ डिसेंबर, २०२३	कर्ज खाते क्र.: २६७०००००३८९डीएच (पीआर००६९२९९) कर्ज रक्कमः रू.२०,३५,७६०/- थकबाकी रक्कमः रू.२०,१५,१९७/- (रूपये वीस लाख पंधरा हजार एकशे सतरा फक्त) दिनांक ४ जानेवारी, २०२४ रोजी.	पलॅट क्र.00१, क्षेत्रफळ ५३३ चौ.फु. तत्सम ४९.५३ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, तळमजला, इमारत क्र.के, मानव कॉम्प्लेक्स फेझ-२ म्हणून ज्ञात प्रकल्प, जमीन सर्व्हें क्र.८१/३ व ८१/७, गाव काल्हेर, तालुका भिवंडी, काल्हेर ग्रामपंचायतीच्या मर्यदित, उप-निबंधक तालुका भिवंडी, नोंटणी जिल्हा व विभाग ठाणे येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.
१. शहसच्यद अलीमोहम्मद शेख २. नेखत शहसच्यद शेख बी/२२/४१०, मेहताब इमारत, एस जी बर्वे नगर, एल वॉर्ड, बी एम सी कार्यालय, कुर्ला पश्चिम, मुंबई उपनगर, महाराष्ट्र–४०००७०. ट्रस्टचे नाव: एसबीएफसी एचएल ट्रस्ट जून २०१९	सूचना दिनांक: 0६ जानेवारी, २०२४ एनपीए दिनांक: १ डिसेंबर, २०२३	कर्ज खाते क्र.: १,०९००००३२२१डीएच (पीआर००६८५५६२) कर्ज रक्कमः रू.८,०५,०६४/- थकबाकी रक्कमः रू.५,२९,२१७/- (रूपये पाच लाख एकोणतीस हजार दोनशे सतरा फक्त) दिनांक ४ जानेवारी, २०२४ रोजी.	मालमता जागा फ्लॅट क्र.२०२, २रा मजला, क्षेत्रफळ ५५० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, माथेराण कॉम्प्लेक्स फेझ- १, ममदापूर गाव, तालुका कर्जत, जिल्हा रायगड, महाराष्ट्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.
१. अरविंद नविनभाई सोलंकी २. मीना नविनभाई सोलंकी ३०७, भवानी ज्योत टॉवर कोहौसो., चंदन पार्क, भाईंदर पुर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०११०५. ट्रस्टचे नाव: एसबीएफसी एचएल ट्रस्ट जून २०१९	सूचना दिनांक: ०६ जानेवारी, २०२४ एनपीए दिनांक: १ नोव्हेंबर, २०२३	कर्ज खाते क्र.: ०२५०००१००६०डीएच (पीआर००६८०९४३) कर्ज रक्कमः रू.७,६८,१२३/- धकवाकी रक्कमः रू.२,४७,७७४/- (रूपये दोन लाख सत्तेचाळीस हजार सातशे चौऱ्याहत्तर फक्त) दिनांक ४ जानेवारी, २०२४ रोजी.	मालमता जागा फ्लॅट क्र.३०७, ३रा मजला, क्षेत्रफळ ५२० चौ.फु. सुपर बिल्टअप क्षेत्र, भवानी ज्योत टॉवर म्हणून ज्ञात इमारत, जमीन जुना सर्व्हे क्र.१५२-ए, १५३-४-५, नवीन सर्व्हे क्र.१७/२८, हिस्सा क्र.पी, ४, ५, गाव खारी, भाईंदर पुर्व, ठाणे येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.

परोक्त परिस्थितीत, वरील कर्जदारांना, सहकर्जदारांना, ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांच्या आत भविष्यातील व्याज आणि लागू शुल्कासह वर नमू केल्याप्रमाणे थकबाकी भरण्याची सूचना देण्यात आली आहे, जे अयशस्वी झाले आहे. सरफायसी कायद्याच्या कलम १३(४) अन्वये कर्जदार आणि तारणकर्ता यांच्या प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेण्यासह प्रतिभूत मालमत्तेविरुद्ध या सूचनेची ६० दिवसांची मुदत संपल्यानंतर आणि त्याखालील लागू नियमानुसार

कृपया लक्षात घ्या की सरफायसी कायद्याच्या कलम १३ (१३) अन्वये, कोणताही कर्जदार, प्रतिभृत धनकोच्या पूर्व लेखी संमतीशिवाय, सूचनेमध्ये संदर्भित केलेली कोणतीही प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपट्ट्याने किंवा अन्यथा हस्तांतरित करू शकत नाही.

२६ श्री.जयप्रकाश रामनाथ सिंह

२७ श्री.नंदलाल राजबहादुर यादव

२८ श्री.गोपाल मधुकर कदम

२९ श्री.अशोक वसंत मांढरे

३० श्री.राजकुमार रामदवर यादव

३१ श्री.प्रकाश आत्माराम मिलके

३२ श्री.लालजीत रामदुलार पांडे

.. अर्जदार

(प्राधिकत अधिकारी) दिनांक: १४.०४.२०२४ एसबीएफसी फायनान्स लिमिटेड ठिकाण: मुंबई

दावा क्रमांक

२३/०२/२०२४ १५४८/२०२४

२३/०२/२०२४ १५४९/२०२४

२३/०२/२०२४ १५४९/२०२४

२३/०२/२०२४ १५४९/२०२४

२३/०२/२०२४ १५५०/२०२४

२३/०२/२०२४ १५५०/२०२४

२३/०२/२०२४ १५५१/२०२४

देणार

3

2

रुपये

६५,९९६

२०,३४७

२०,३४७

२०,३४७

८९.६२६

८९.६२६

२,१३,१५८

जाहीर नोटीस

मे. उप निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई ्रांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१.

श्री गजानन नागरी सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई पत्ताः– अ – ४, शांती को–ऑप.हौ.सोसा., सी. एस. सी. रोड नं. ३, दहिसर (पूर्व), मुंबई – ४०० ०६८.

अनकमांक १ ते ५८

२५ श्री.सभाषचंद्र ब. तिवारी

२४ श्रीम.कमरून्निसा अकबर अली शेख | २३/०२/२०२४ | १५४८/२०२४

२३/०२/२०२४ १५४८/२०२४

सन-पॉवर मेटालिक्स प्रायव्हेट लिमिटेडकरिता - सीआयआरपी अंतर्गत

सदर नोटीसदारे आप १२.०० वाजता आ

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की थिकत कर्जाविषयी अर्जदार पतसंस्थेने दाखल केलेल्या अर्जाबाबत तुमचे म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण रहात नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्ता संस्थेकडे उपलब्ध नसल्याने जाईल, याची आप जा

सदर नोटीसद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक १९/०४/२०२४ रोजी सकाळी ठीक					33	श्री.यशवंत शिवाजी राणे	२३/०२/२०२४	१५५१/२०२४	२,१३,१५८	з	
१२.०० वाजता आपण स्वत: वरील पत्त्यावर हजर राहुन आपले म्हणणे नमुद करावे. सदर दिवशी आपण					38	श्री.राजाराम बाबुराव मेदगे	२३/०२/२०२४	१५५२/२०२४	२,७०,७४०	१	
हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल, याची आपण नोंद घ्यावी.					34	श्री.ब्रिजगेन द्वा.राजपुत	२३/०२/२०२४	१५५२/२०२४	२,७०,७४०	2	
					३६	श्री.सचिन सुरेश शेडगे	२३/०२/२०२४	१५५२/२०२४	२,७०,७४०	3	
अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	जाब देणार	30	श्री.पुरूषोत्तम पुंडलिक महाजन	२३/०२/२०२४	१५५३/२०२४	१,९२,३६०	2
~"		19.1143			क्र.	36	श्री.अब्दुल मेतीन अ मस्जीद	२३/०२/२०२४	१५५३/२०२४	१,९२,३६०	3
१	श्रीम.मालती कन्हैयालाल शाह	२३/०२/२०२४	१५३८/२०२४	१,४२,९३३	ş	39	श्री.अशोक वसंत मांढरे	२३/०२/२०२४	१५५४/२०२४	१,६०,१८७	१
2	श्री.कालीचरण खेदारू पाल	२३/०२/२०२४	१५३९/२०२४	२,०९,६६४	१	80	श्री.गोपाल मधुकर कदम	२३/०२/२०२४	१५५४/२०२४	१,६०,१८७	3
ş	श्री.अब्दुल हिशान मनियार	२३/०२/२०२४	१५३९/२०२४	२,०९,६६४	२	४१	श्री.राम अकबाल मिश्रा	२३/०२/२०२४	१५५५/२०२४	३,०९,८६१	3
Х	श्री.नागनाथ रमाजी वाघमारे	२३/०२/२०२४	१५३९/२०२४	२,०९,६६४	3	82	श्री.जगन्नाथ राजाराम परब	२३/०२/२०२४	१५५६/२०२४	२,०६,०२०	१
ч	श्री.शितलप्रसाद रामआसरे यादव	२३/०२/२०२४	१५४०/२०२४	२७,२९३	१	88	श्री.शिवराम प्रेमचंद गुप्ता	२३/०२/२०२४	१५५६/२०२४	२,०६,०२०	3
ξ	श्री.खलील अहमद रि.शेख	२३/०२/२०२४	१५४०/२०२४	२७,२९३	2	88	श्री.सचिन सुरेश शेडगे	२३/०२/२०२४	१५५७/२०२४	७५,५६६	2
b	श्री.सुरेश महावीर मिसिर	२३/०२/२०२४	१५४०/२०२४	२७,२९३	3	४५	श्री.अजय बापू पाटील	२३/०२/२०२४	१५५८/२०२४	१,३८,८६५	१
٥	श्री.अर्जुन मिता मौर्या	२३/०२/२०२४	१५४१/२०२४	१,३५,९५०	१	४६	श्री.शिवराज रामनिधी शर्मा	२३/०२/२०२४	१५५८/२०२४	१,३८,८६५	2
9	श्री.राजाराम भवानी चौधरी	२३/०२/२०२४	१५४१/२०२४	१,३५,९५०	2	४७	श्री.अजय बापू पाटील	२३/०२/२०२४	१५५९/२०२४	१,५४,७११	2
१०	श्री.राजेश दत्ताराम विचारे	२३/०२/२०२४	१५४१/२०२४	१,३५,९५०	ş	86	श्री.शिवराज रामनिधी शर्मा	२३/०२/२०२४	१५५९/२०२४	१,५४,७११	3
११	श्री.ब्रिजगेन द्वारकासिंह राजपुत	२३/०२/२०२४	१५४२/२०२४	६५,०९४	१	४९	श्री.सुनिल भागवत कारंडे	२३/०२/२०२४	१५६०/२०२४	७०,३०८	3
१२	श्री.दिनेश कालिकसिंग राजपुत	२३/०२/२०२४	१५४२/२०२४	६५,०९४	2	40	श्री.राजाराम भवानी चौधरी	२३/०२/२०२४	१५६१/२०२४	१,०४,९३०	१
१३	श्री.हरिगेन द्वारकासिंह राजपुत	२३/०२/२०२४	१५४२/२०२४	६५,०९४	3	५१	श्री.अर्जुन मिता मौर्या	२३/०२/२०२४	१५६१/२०२४	१,०४,९३०	2
१४	श्री.मंगलू नायक यादव	२३/०२/२०२४	१५४३/२०२४	१,११,७९६	१	42	श्री.रविकांत गुलाबचंद पाठक	२३/०२/२०२४	१५६१/२०२४	१,०४,९३०	з
१५	श्री.जोसेफ फ्रान्सिस मिंरीडा	२३/०२/२०२४	१५४३/२०२४	१,११,७९६	2	५३	श्री.कृष्णानंद रामनाथ गुप्ता	२३/०२/२०२४	१५६२/२०२४	८२,०३४	2
१६	श्री.देविकांत बैजनाथ पांडे	२३/०२/२०२४	१५४४/२०२४	१,७१,२२६	2	48	श्रीम.प्राप्ती प्रशांत सावंत	२३/०२/२०२४	१५६२/२०२४	८२,०३४	э
१७	श्री.चंद्रदेव रामलाल यादव	२३/०२/२०२४	१५४४/२०२४	१,७१,२२६	3	५५	श्री.कमलकुमार अनंतराव घोसाळकर	२३/०२/२०२४	१५६३/२०२४	४०,११५	2
१८	श्री.प्रकाश आत्माराम मिलके	२३/०२/२०२४	१५४५/२०२४	२,७१,१५३	१	५६	श्री.अशोक रंगनाथ थोरात	२३/०२/२०२४	१५६४/२०२४	३५,१८२	१
१९	श्री.जोसेफ फ्रान्सिस मिरींडा	२३/०२/२०२४	१५४६/२०२४	५०,०२७	१	५७	श्री.फुलदेवी गजेंद्र मिश्रा	२३/०२/२०२४	१५६४/२०२४	३५,१८२	2
२०	श्री.मंगलू नायक यादव	२३/०२/२०२४	१५४६/२०२४	५०,०२७	ş	46	श्री.जयंत बाबुराव गुरव	२३/०२/२०२४		३५,१८२	3
२१	श्री.अमीरूजमा रोशनजमा खान	२३/०२/२०२४	१५४७/२०२४	५४,३१६	१						
22	श्री.विलास दत्तू जाधव	२३/०२/२०२४	१५४७/२०२४	५४,३१६	र सही/-						
२३	श्रीम.मालती कन्हैयालाल शाह	२३/०२/२०२४	१५४७/२०२४	५४,३१६	ş				(अजयकुमार		

६५,९९६



उप निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कुषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.. मंबई.

कॉर्पोरेट कार्यालय: क्र.२७/ए, डेव्हलप इंडस्ट्रियल इस्टेट, गिंडी, चेन्नई-६०००३२. नियम ८ (६) आणि ९ (१) अंतर्गत प्रतिभूत मालमत्तेच्या विक्रीकरिता जाहिर लिलाव विक्री सूचना व निविदा

हिंदजा ललण्ड फायनान्स लिमिटेड

हिंदुजा लेलँड फायनान्सच्या कर्जाच्या वसुलीकरिता सिक्युरिटायझेशन आणि रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्ट, २००२ च्या तरतुर्दीनुसार खाली दिलेल्य प्रतिभूत मालमत्तेच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने ताब्यात घेतलेल्या अधिकाराचा वापर करून, कॉलम क्रमांक डी मध्ये खाली नमूद केलेल्या थकबाकीच्या रकमेसाठी आणि कर्जदार/सह-कर्जदारांकडून देय खर्च आणि शुल्कासह त्यावरील पुढील व्याज. स्थावर मालमत्तेच्या खरेदीकरिता मोहोरबंद पाकिटामध्ये खाली वर्णन केल्याप्रमाणे, **'जसे आहे जेथे आहे', 'जसे आहे जे आहे' आणि 'जसे जेथे आहे** 'यानुसार, खाली वर्णन केल्यापमाणे, पत्यक्ष ताब्यात अमलेल्या मोहरबंट पाकिटामध्ये, प्रम्ताव आमंत्रित केल्या आहेत ज्याचे मंक्षिप तपशील खाली टिले आहेतः

वाता वर्गा वर्रवारमान, प्रत्येत तालात जतत्त्व मान्याच्य प्रताव जानामत वर्गा जात्ति ज्याव तावात वाता वित जात्त											
कर्जदार / सह – कर्जदार / कर्ज खाते क्र.	मागणी सूचना दिनांक आणि खक्कम	स्थावर मालमत्तेचे वर्णन	आरक्षित किंमत (आरपी)	इसारा रक्कम ठेव (इरठे) (१०% आरपी)	एकूण कर्ज थकबाकी (२९.०१.२०२४ रोजी)						
कर्जदारः श्री. जयेश टी. शाह सह-कर्जदारः १. श्री. केतन टी. शाह २. मे. रवी डेव्हलपमेंटस् ३. मे. मोनार्च ॲण्ड कुरेशी बिल्डर्स संपर्क क्र. एमएचएमयुएमआय0१९७७	रोजी रू. ५,५७,१३,९७५/-	मालमत्ताः दुकान क्र.१८, बेसमेंट, तळमजला व १ला मजला, सी विंग, एव्हरशाईन कॉस्मिक, गाव ओशिवरा, न्यु लिंक रोड, जोगेश्वरी पश्चिम, मुंबई-४००१०२ येथील जागेचे सर्व भाग व खंड. चार बाजुच्यां चतुसिमा खालीलप्रमाणेः उत्तरेसः रोड ग्रीनवृड; दक्षिणेसः अब्दुल्ला कुरेशी एसआरए कोहौसोलि.; पुर्वेसः इस्माईल अब्दुल्ला कुरेशी स्कूल; पश्चिमेसः ग्लोबल चेंबर्स.	१७,२१,२५,०००/- (रूपये सतरा कोटी एकवीस लाख पंचवीस हजार		(रूपये आठ कोटी चोपन्न लाख सत्तावन्न						

१. **इरते आणि केवायसीसह विहित निविदा फॉर्ममध्ये मोहरबंद बोली/प्रस्ताव** सादर करण्याची शेवटची तारीख २१.०५.२०२४ **रोजी द**.२.०० च्या आत वर नमूद केलेल्या प्रादेशिक कार्यालयाच्या पत्त्यावर. ज्या निविदा भरत्या नाहीत किंवा शेवटच्या तारखेच्या पुढे आलेल्या निविदा अवैध मानल्या जातील आणि त्यानुसार फेटाळल्या जातील. इरठेवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. मालमत्तेकरिता बोली/प्रस्ताव (लिलाव तारीख) उघडण्याची तारीख २२.०५.२०२४ रोजी वरील शाखा कार्यालयाच्या पत्त्यावर **सायं.५.००** वाजता आहे. प्राधिकृत अधिकाऱ्याच्या उपस्थितीत निविदा

. वर नमृद केल्याप्रमाणे मालमत्तेवर प्रलंबित असलेल्या कोणत्याही दायित्वांसाठी एचएलएफएल जबाबदार नाही. मालमत्तेचा लिलाव जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि जसे

स्थावर मालमत्तेच्या निरीक्षणाची तारीख १८.०५.२०२४ रोजी दु.१२.०० ते दु.०४.०० दरम्यान आहे.

सूचनेतील थकबाकी असलेल्या रकमेवर कर्ज करारानुसार आणि अनुष्मिक खर्च, खर्च इ. देय आहे आणि त्याची वसुली होईपर्यंत देय आहे त्यानुसार पुढील व्याज आकारले जाईल. ८. याद्वारे कर्जदार/आणि जामीनदार/यांना, विक्रीच्या वेळी वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे आणि ते वर विक्रीच्या अटी आणि नियम वर्णन केल्यानुसार, स्थावर मालमत्ता खरेदी

करण्यासाठी इच्छुक खरेदीदार/खरेदीदारांना आणू शकतात.

राखीव किमतीच्या खाली विकली जाणार नाही.

लिलाव विक्रीचे तपशीलवार अटी व शर्ती विहित निविदा फॉर्ममध्ये समाविष्ट केल्या आहेत. निविदा फॉर्म वर नमूद केलेल्या क्षेत्रिय कार्यालयात उपलब्ध आहेत. ६. स्थावर मालमत्ता सर्वोच्च निविदाकाराला विकली जाईल. तथापि, आवश्यक वाटल्यास, आंतर-से-बोलीला परवानगी देण्याचा पूर्ण अधिकार प्राधिकृत अधिकारी राखून ठेवतो. नमूद केल्याप्रमाणे मालमत्त

जेथे आहे या तत्त्वावर केला जार्डल. . एकूण कर्जाची थकबाकी ही कर्जाची फौजदारी रक्कम नाही. इतर सर्व शुल्क (असल्यास) कर्ज बंद करण्याच्या वेळी मोजले जातील

डिमांड ड्राफ्ट फक्त चेन्नई येथे देय असलेल्या हिंदुजा लेलँड फायनान्स लिमिटेडच्या नावे तयार केला जावा.

अधिक तपशिलाकरिता, वर नमुद केलेल्या कार्यालयाँच्या पत्त्यावर प्राधिकृत अधिकाऱ्याशी संपर्क साधा.

दिनांक: १४.०४.२०२४

ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी हिंदुजा लेलँड फायनान्स लिमिटेडकरिता